

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे शोअर्स  
खरेदी करण्यासाठी अनुसूचित जमाती, आदिवासी  
अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज व अनुदान मंजूर  
करण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्र.आविम-२००५/प्र.क्र.६१ भाग-२/का.३

मंत्रालय, विस्तार. मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- २० ऑक्टोबर, २००६.

- वाचा :- १) शासन निर्णयसहकार व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक-ससाका-२६९०/११८९०/४१४/इसी,  
दिनांक ९.९.१९९१.  
२) शासन निर्णय. सहकार व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक-१०२०००/९७७३/प्र.क्र. २६०/३ स.  
दिनांक ७.६.२००४.  
३) सह निबंधक सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक याचे पत्र क्र. कक्ष-२ (१)/  
नियोजन/अगस्ती/स.सा.का./भाग खरेदी/अर्थसाहाय्य/२००५-०६/२००५, दि. १.६.२००५.  
४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र. ४१/का.७,  
दि. १.९.२००६.  
५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आविम-२००५/प्र.क्र. ६१/का.३,  
दि. १५.९.२००६.

प्रस्तावना :- आदिवासी उपयोजना शेत्रातील अगस्ती आदिवासी सहकारी साखर कारखाना मर्या.,  
अगस्ती नगर, ता.अकोले, जि.अहमदनगर या कारखान्याच्या आदिवासी समासदांना भाग खरेदीसाठी  
कर्ज व अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- सहकारी साखर कारखान्याचे शोअर्स खरेदी करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना  
कर्ज/अनुदान ही योजना ५०:५० या प्रमाणात राबविली जाते. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे  
शोअर्स खरेदी करण्यासाठी वित्तीय सहाय्य करण्यासाठी रु.३१२.४० लाख (रुपये तीन कोटी बारा लाख  
चाळीस हजार फक्त) इतक्या रवकमेची पुरवणी मागणी सन २००६ च्या पावसाळी अधिक्रेशनात मंजूर  
झालेली आहे. त्यापैकी रु.१५६.२० लक्ष (रुपये एक कोटी छपन्न लाख वीस हजार फक्त) इतके  
अनुदान मंजूर करण्याबाबत उपरोल्लेखित अ.क्र. ५ येथील दि. १५.९.२००६ च्या शासन निर्णयान्वये  
मंजूरी देण्यात आली आहे. उर्वरित रु.१५६.२० लक्ष (रुपये एक कोटी छपन्न लाख वीस हजार फक्त)

इतकी तरतूद कर्ज म्हणून सहनिवंधक, सहकारी संस्था (आदिवारो उपयोजना), नाशिक यांच्या अधिनस्त ठेवली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयाम्बद्धे मंजूरी देण्यात येत आहे.

२. या बाबीवर होणारा खर्च, तातडीने भागविण्यासाठी शासन ज्ञापन, वित्त विभाग, क्र. आकनि-११.०६/८३/अर्थसंकल्प-१७, दि. २०.१०.२००६ (संगणक सांकेतिक क्र.८०००-१८६-१) अन्वये आकस्मिकता निधीतून रु. १५६.२० लाख इतके अग्रीम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी सह निवंधक, सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक यांचे अधिनस्त ठेवण्यात येत असून, त्यांनी तो योजना राष्ट्रविणाम्ब्या संबंधिताना वितरित करण्याची कार्यवाही करण्यात.

३. वरीलप्रमाणे आकस्मिकता निधीतून मंजूर केलेला निधी मागणी क्रमांक-टि-८, ६२२५ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इतर सामासवर्ग यांच्या कल्याणासाठी कर्ज - जननकर्त्ता क्षेत्र उपयोजना - पंचवार्षिक योजनातर्गत योजना - ८०० इतर कर्ज - (००) (०१) आदिवासीन संस्कारी संस्थांचे भाग खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज - ५५ कर्ज (६२२५ ००४४) या लेखारीराष्ट्रविणाम्ब्या खर्ची टाकावा.

४. या प्रकरणी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमाबली भाग-१, १६८८ मधील परिश्लेष क्र. १९१ मध्ये नमूद करण्यात आलेल्या पद्धतीचा अवलंब करून आकस्मिकता निधीच्या अग्रीम रकमेतून होणा-या खर्चाची मासिक विवरणपत्रे यांग्य त्या प्रपत्रात सर्व संबंधिताना वेळीस सदर करावीत. या प्रकरणी सादर करण्यात येणा-या देयकावर "आकस्मिकता निधी अग्रीम मंजूर करावे" असे लालशाईने लिहून अधोरखित करावे. या प्रकरणी आकस्मिक निधीच्या भरपाईसाठी पुरवणी मागणी सादर करावी.

५. हा शासन निर्णय सहकार व बळोद्योग विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अन्नौ संदर्भ क्रमांक ६२८/०६/व्यय-१४ दि. १८.१०.२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शारानाच्या बेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतिक २००६१०२०१७३२५५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यवाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  
(गी. भॉ. चावणे)  
कायासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

सहनिवंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक.

सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पाणे.

महाराष्ट्र व्यवस्थापन विभाग, बंगलुरु गांगा, पाणे.

मुंबई, १५ अप्रैल, २०१८

सहसंचालक, लेखा व कोषागार, संगणक कक्षा, नवीन प्रशासन भवन, पाचवा मजला,  
मंत्रालयासभा, मुंबई.

प्रधान महालेखाकार (लेखा परोक्षा-१), महाराष्ट्र राज्य, मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र-३, मुंबई, महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा अधिकारी, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर.

प्रादेशिक सहसंचालक (साझा), अहमदनगर.

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहमदनगर.

कार्यकारी संचालक अगस्ती आदिवासी सहकारी साखर कारखाना मर्यादा, अगस्ती नगर, ता. अकोले,  
नि. अहमदनगर.

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ, मर्यादा साखर भवन, नरिमन पौर्णिमा, मुंबई.

वित्त विभाग (व्यय-१४, अर्थसंकल्प-१७), मंत्रालय, मुंबई-३२.

सचिव, सड़कार व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय, मुंबई.

अवर सचिव, का.६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.

श्री मंगलम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती, का.३.

अगस्ती सहकारी सांखर कारखाना मर्यां, अकोले  
जि.अहमदनगर या सांखर कारखान्याचे भाग खरेदी  
करण्यासाठी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व  
इतर मागासवर्गीय यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुद्धिपत्रक क्र.आविम-२००५/प्र.क्र.६१/का.३  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २७ ऑक्टोबर, २००६

वाचा :- शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. आविम-२००५/प्र.क्र.६१/का.३, दि.१५.९.२००६

शासन शुद्धिपत्रक :- उक्त संदर्भातिन शासन निर्णयान्वये जुलै, २००६ च्या अधिवेशनार्तील अगस्ती सहकारी सांखर कारखाना मर्यां, अकोले, जिल्हा अहमदनगर या सांखर कारखान्यास भाग खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत तरतुद वितरीत करण्यात आली आहे.

या शासन निर्णयातील अप्रेषणात जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर ने जिल्हा उपर्याक्षरक सहकारी संस्था, अहमदनगर यांनाही प्रती देण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार क नावांने

( गी.मो.चांदे )  
कायदासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

सहानिवंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक

सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

सांखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे

महालेखायाल महाराष्ट्र (लेखा व अनुशेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखायाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ मागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर

जिल्हा उपर्याक्षरक सहकारी संस्था, अहमदनगर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गजुरा, ता.अकोले, जि.अहमदनगर

वित्त विभाग, (व्यय १५ अर्बसंताप्त-२७) मंत्रालय, मुंबई

सहकार, परिवार व वर्सोवांग विभाग (३-स), मंत्रालय, मुंबई

वित्त अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संदर्भालाई, मंत्रालय, मुंबई

अ.म. बेळांम, मंगाणक समव्यक्त, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवडृश्टी (का.३)